

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ



Dr. Babasaheb Ambedkar
Marathwada University

NAAC Accredited by 'A+' Grade

Electronics & Instrumentation Center (U.S.I.C.)

विद्यापीठ प्रांगण,

University Campus,

छत्रपती संभाजीनगर(रा.म) ४३१००४- भारत

Chhatrapati Sambhajinagar - 431 004 (M.S.) India

EPBX : (0240) 2403399 & 400.

Telephone : 2403108.

FAX : 2403335.

Web Site : www.bamu.ac.in

E-mail : headusic@bamu.ac.in

संदर्भ क्र.: इले.अॅण्ड इन्स्ट्रुमे. कक्ष (युसिक)/२०२६-२७/

दिनांक: १६/०५/२०२६.

विषय:- दरपत्रक पुनश्च:सादर करणेबाबत.

महोदय,

वरील विषयास अनुसरून कळविण्यात येते कि, विद्यापीठामधील कार्यालयातील खालील नमूद केलेल्या यूपीएस ची माहिती देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे तपासणी करून दुरुस्ती करण्याकरिता दि. २०/०५/२०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत दरपत्रक सादर करावे.

Sr. No.	Name of Item	Make/ Model	Rate (Rs.)	Qty.	Amount (Rs.)
01.	15 KVA Online UPS. (Testing fault find & Repairing & Services)	Make-Power One Micro System, Model- U153Q16F		01 No.	
2.	3 KVA Online UPS. (Testing fault find & Repairing & Services)	Make-Liebert GXT-MT. Model- GXT3000MT(LB)		01 No.	
3.	11 KVA Online UPS. (Testing fault find & Repairing & Services)	Model-XP11KL		01 No.	

● दरपत्रकासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.(Envolop no.1)

अ) आयकर परतावा शेवटचे वर्ष (Assessment Year 2025-26) प्रत.

आ) व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र किंवा दुकान कायदा परवाना किंवा लिंक अॅक्टिव्हिटीसह उद्यम नोंदणी/ एमएसएमई/प्रमाणपत्र- एनएसआयसी प्रमाणपत्र (प्रस्तावित खरेदी सेवा, देखभाल, दुरुस्ती संबंधित असावे.)

इ) पॅन कार्ड

ई) वस्तू सेवा कर (GST) प्रमाणपत्र

विशेष टिपणी :-

● दरपत्रके दोन लिफाफ्यात सादर करावीत .

१. तांत्रिक बाबींसह उपरोक्त कागदपत्रे एका लिफाफ्यात वरीलप्रमाणे असावीत. (Envolop no.1)

२. दुसऱ्या लिफाफ्यात फक्त दर असावेत. छापील /टंकलिखित (Typing) स्वरूपात असावेत. (दर सर्व करांसहित नमूद असावेत.) (Envolop no. 2)

- नियमानुसार उपरोक्त कागदपत्रे आणि तांत्रिकबाबी असलेला पहिला लिफाफा उघडण्यात येईल. सर्व कागदपत्रे आणि विभागांच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करणाऱ्या पुरवठ्याधारकांचा दर नमूद असलेला दुसरा लिफाफा उघडण्यात येईल.
- पात्र पुरवठाधारकांच्या कंपनीची प्रत, साहित्य कोणत्या कंपनीचे आहे, त्याची गुणवत्ता/दर्जा, विद्यापीठस सेवा दिलेली असल्यास समाधानकारक आहे किंवा नाही, या सर्व बाबींचा विचार करून साहित्य खरेदीची पुढील प्रक्रिया करण्यात येईल.
- फक्त ब्रँडेड कंपनीचे दर नमूद केलेले असावेत. लोकल मेड किंवा असेंबल केल्या जाणाऱ्या साहित्यांचा खरेदीसाठी प्राप्त दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही.
- अधिकृत विक्रेता अधिकृत वितरक मूळ उत्पादक लघुउद्योजक यांनी संबंधित कागदपत्रे तांत्रिक लिफाफ्यासोबत सादर करावीत.
- पात्र पुरवठाधारकांनी सादर केलेले दर आणि प्रचलित बाजार दर तपासून सर्वात कमी (L₁) दर नमूद करणाऱ्या पुरवठाधारकांसोबत दर वाटाघाटी करण्यात येईल.
- दर वाटाघाटी नंतर अंतिम ठरलेला पुरवठाधारकांस रुपये १ लक्ष वरील खरेदीसाठी आदेश प्रपत्र देण्यापूर्वी (As per Account code 5.44) ५ % सुरक्षा ठेव वर्षाच्या कालावधी करिता वित्त व लेखा विभागात जमा करावी लागेल.
- रुपये २.५० लक्ष वरील खरेदी सेवा व देखभाल दुरुस्तीसाठी शासन निर्णयानुसार GST TDS 2% कपात केली जाईल असा उल्लेख दर पत्रकात करण्यात यावा.


विभाग प्रमुख